

शासकीय आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना
"आहरण व संनियंत्रण अधिकारी" म्हणून घोषित
करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक डेससी-१०११/प्र.कृ.२०५१/का. १३

मंत्रालय विस्तार भैन, मुंबई. ४०० ०३२.

दिनांक: २० ऑगस्ट, १९९२.

प्रस्तावना :- आदिवासींच्या ऐकांणिक विकासासाठी ^{आश्रमशाळा} पोजना आव्याची
१९७२-७३ पासून कार्यरत आहे. ह्या पोजनेतर्गत आतापर्यंत ४०६ शाळांमध्ये जातीवाले
आश्रमशाळा व १४८ पोस्ट बेसिक आश्रमशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत.
शाळा या निवासी शाळा असल्यामुळे या शाळातील विद्यार्थ्यांची सूपूर्ण व्याबदी
त्या शाळेतील मुख्याध्यापकांवर असते. तसेच त्या शाळेच्या आस्थापनेवरील सभा
कर्मचारी त्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या नियंत्रणाला असतात. परतु तुल्याचाऱ्यावरील का
कोणत्याही प्रकारचा अधिकार नसल्याने मुख्याध्यापकांचे आश्रमशाळांवर नाराणा १९५४
नियंत्रण रहात नाही. तसेच शाळेतील कर्मचा-यांचे वेतन व भत्ते काढणे त्यांना निवासी
रजा मंजूर करणे ह्या सर्व बाबींचा ताण संबंधित प्रकल्प अधिका-यांच्या कार्यालयावर
पडतो. आश्रमशाळांचे ठ्यवस्थापन बळकट करणे तसेच शाळांच्या आस्थापनेवरील कर्मचा-या
वर सुयोग्य नियंत्रण ठेवणे त्याथप्रगाणे प्रकल्प अधिका-यांच्या कार्यालयावरील आश्रम-
शाळांतील कर्मचा-यांचे वेतन व भत्ते काढणे या बाबीवरील ताण कमी करणे, पा
द्वाटीकोनातून आश्रमशाळांच्या व पोस्ट बेसिक आश्रमशाळासाठी मुख्याध्यापकांना
"आहरण व संवितरण अधिकारी" म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराची
होती.

शासन निर्णय:- शासकीय आश्रमशाळा व पोस्ट बेसिक आश्रमशाळा पांच्या आस्थापने-
वरील कर्मचा-यांचे वेतन व भत्ते काढणे तसेच कर्मचा-यांना किरकोळ रजा मंजूर करणे,
ह्या प्रयोजनासाठी शासन, शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळांतील माध्यगिक
मुख्याध्यापक तसेच ज्या शाळांची पोस्ट बेसिक आश्रमशाळेत श्रेणीवाढे फेलेली नाही त्या
शासकीय आश्रमशाळांतील प्राथमिक मुख्याध्यापकांना "आहरण व संवितरण अधिकारी"
म्हणून घोषित करणित आहे.

२. सदरहू शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांचा
अनौपचारिक संदर्भ क्रमांक १५९/१२/कोषा-४, दिनांक २२.७.१९९२ ला अनुसरून

:: २ ::

निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

१५८८३
[ध. सं. बहटकर]
उप सचिव

प्राति,

आयुक्त, आदिवारी विकास, नाशिक

आतिरिक्त आयुक्त, आदिवारी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर.

संचालक, आदिवारी संशोधन व प्रशिद्ध तंत्रां, पुणे.

महालेखापाल, महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

राज्य निलंड कोषागार आधिकारी.

राज्य उपजिल्हा कोषागार आधिकारी.

राज्य प्रकल्प आधिकारी, सफार्त्याक आदिवारी विकास प्रकल्प.

वित्त विभाग, कोषा-४, मंत्रालय, पुंबळ.

निवड नुस्ती. का. १३